



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ११]

शनिवार, मार्च ३१, २०१८/चैत्र १०, शके १९४०

[पृष्ठ २४, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. २२.

जिल्हाधिकारी, यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक जमिन-का-४-स.अ.भू.अ.-सी.आर-२६कावि-८५३-२०१८.—

ज्याअर्थी, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्राफेब-२०१० (तलाठी)-प्र.क्र. ११२ (भाग-३)-म-१०, दिनांक २५ मे, २०१७ अन्वये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २३ मंडळ नव्याने निर्माण करण्याबाबत शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी ५० मंडळ होते आणि नव्याने २३ मंडळ निर्माण केल्यानंतर ७३ मंडळ निर्माण होतील.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४, पोट-कलम २ अन्वये मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी, आशुतोष सलिल, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये ७३ (जुने ५० + नवीन २३) मंडळांना, मंडळ पुर्नरचना करण्याबाबत दिनांक २४ नोव्हेंबर, २०१७ रोजी प्रकाशित केलेल्या प्रारूप अधिसूचनेवर जनतेकडून आक्षेप मागविण्यात आले होते. जनतेकडून प्राप्त हरकतीचा विचार करता, सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्राप्रमाणे मंडळ पुर्नरचना करण्याकरीता अंतिम स्वरूपाची मान्यता प्रदान करीत आहे.

अंतिम अधिसूचना प्रपत्र

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू

अ.क्र.	मंडळाचे नाव	साझ्याचे नाव	साझ्यातील समाविष्ट गावांची नावे	(१)	(२)	(३)	(४)
(१)	(२)	(३)	(४)	२	गोंडपिपरी	वडकुली	वडकुली, चेकवडकुली, लिखीतवाडा रिठ, टेकोडा रिठ, चेकलिखीतवाडा.
१	गोंडपिपरी	आक्सापूर	आक्सापूर, चेकबेरडी, सिसीदेऊळवार, चेकपेल्लूर.	३	गोंडपिपरी	वढोली	वढोली, तारडा, चेकतारडा रिठ, कुलथा.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
४	गोंडपिपरी	खराळपेठ	खराळपेठ, चेकबोरगाव, फरुडीहेटी, भनारहेटी, चेकपातालवाडा रीठ, पातालवाडा रीठ.	१२	भंगाराम तळोधी	नंदवर्धन	नंदवर्धन, शिवणी देश, सालेझरी, पानोरा, सुपगाव
५	गोंडपिपरी	धानापूर	धानापूर, बोरगाव, चेकव्यंकटपूर, करंजी.	१३	भंगाराम तळोधी	चकपारगाव	चकपारगाव, उंदीरगाव रे, उंदीरगाव का., अडेगाव, धामनगाव.
६	गोंडपिपरी	गोंडपिपरी	गोंडपिपरी, विहीरगाव, व्यंकटपूर.	१४	भंगाराम तळोधी	गोजोली मक्ता	गोजोली मक्ता, चकगोजोली, चेकदुबारपेठ, चिवंढा, सोमनपल्ली.
७	गोंडपिपरी	चकघडोली	चकघडोली, सुरगाव, नांदगाव, घडोली,	१५	धाबा	धाबा	धाबा, मंगलपेठ, कोढाणा, चेकडोंगरगाव, डोंगरगाव म., चेकसोमनपल्ली.
८	भंगाराम तळोधी	विड्डलवाडा	विड्डलवाडा, येनबोथला, कोरंबी, नवेगाव वाघाडे.				
९	भंगाराम तळोधी	गणेशपिपरी	गणेशपिपरी, पिपरीतुकूम, चेकपिपरी, वटराणा, चेकसुकवासी, धामनपेठ, चेकविहीरगाव.	१६	धाबा	चेकदरूर	चेकदरूर, किरमीरी, चकनवेगाव, दरूर.
				१७	धाबा	हिवरा	हिवरा, चेकबापूर, सकमुर, गुजरी, हेटीनांदगाव, चेकनांदगाव, कुडेनांदगाव.
१०	भंगाराम तळोधी	भंगाराम तळोधी	भंगाराम तळोधी, चकतळोधी, भंगारामपेठ, पुलोराहेटी.				
११	भंगाराम तळोधी	तारसा खुर्द	तारसा खुर्द, तारसा बुज, राळापेठ, चेकविड्डलवाडा.	१८	धाबा	वेडगाव	वेडगाव, सोनापुर देशपांडे, टोमटा, पोडसा, चेकवेडगाव.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१९	धाबा	लाठी	लाठी, सरांडी, पारडी, वामनपल्ली, वेजगाव.	५	देवाडा खुर्द	उमरी पोतदार	उमरी पोतदार. उमरी तुकूम, चेक घनोटी नं. २, चेक घनोटी नं. १.
२०	धाबा	तोहगाव	तोहगाव, पाचगाव, आर्वी.	६	पोंभुर्णा	बोर्डा बोरकर	बोर्डा बोरकर, बोर्डा दिक्षित, बोर्डा झुल्लुरवार, घनोटी तुकूम, कसरगट्टा, कवितबोडी.
२१	धाबा	कुडेसावली	कुडेसावली, परसोडी, गणपूर, कन्हाळगाव.	७	पोंभुर्णा	पोंभुर्णा	पोंभुर्णा, चेक पोंभुर्णा.
गोंडपिपरी तालुक्यामध्ये एकूण ९८ गावे असून सद्यःस्थितीत २ मंडळ आणि २१ तलाठी साझे आहेत. मंडळ पुनर्रचनेनंतर १ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ३ मंडळ निर्माण होतील.				८	पोंभुर्णा	चितलधाबा नं. १	चितलधाबा नं. १, चितलधाबा नं. २, केमारा, भटाळी, देवई.
तालुका पोंभुर्णा, उपविभाग गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर				९	पोंभुर्णा	चेक बल्लारपूर	चेक बल्लारपूर, आष्टा, चेक आष्टा, सोनापूर, सोनापूर रीठ.
१	देवाडा खुर्द	देवाडा खुर्द	देवाडा खुर्द, थेरगाव रै, कोसंबी रिठ.	१०	पोंभुर्णा	वेळवा माल	वेळवा माल, वेळवा चेक, सेल्लुर चेक, सेल्लुर नागरेड्डी, चेक कोसंबी.
२	देवाडा खुर्द	जामतुकूम	जामतुकूम, रामपूर दिक्षित, रामपूर झाडीकर, जामखुर्द, चेक जामतुकूम.	११	नवेगाव मोरे	नवेगाव मोरे	नवेगाव मोरे, चेक नवेगाव, दिघोरी, लोणी रीठ.
३	देवाडा खुर्द	डोंगरहळदी माल	डोंगरहळदी माल, डोंगरहळदी तुकूम, चेक हत्तीबोडी, डोंगरहळदी नं. १, डोंगरहळदी नं. २, डोंगरहळदी नं. ३.	१२	नवेगाव मोरे	चेक ठाणेवासना	चेक ठाणेवासना, ठाणेवासना माल, चेक खापरी, खापरी रीठ, मोहाळा रै.
४	देवाडा खुर्द	चेक आंबेधानोरा	चेक आंबेधानोरा, आंबेधानोरा रिठ, चेक आंबई तुकूम, चेक बोरगाव रिठ, सातारा कोमटी, सातारा तुकूम, सातारा भोसले,	१३	नवेगाव मोरे	भिमणी	भिमणी, चेक बामणी, घाटकुळ.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१४	नवेगाव मोरे	पिपरी देशपांडे	पिपरी देशपांडे, चकटाणा, टोक, चेक गंगापूर.	६	चिखली	चिखली माल	चिखली माल, चिखली चक १, चिखली चक २, कन्हाळगाव.
१५	नवेगाव मोरे	देवाडा खुर्द	देवाडा बुज, जुनगाव, जुनी लोढोली, नविन लोढोली.	७	चिखली	बेलगाटामाल	बेलगाटामाल, बेलगाटा नं. १, बेलगाटा नं. २, मोरवाहीमाल, मोरवाहीचक.
१६	नवेगाव मोरे	घोसरी	घोसरी,				
१७	नवेगाव मोरे	फुटाना मोकासा	फुटाना मोकासा, चेक फुटाना.	८	राजगड	चिमढा	चिमढा, टेकाडी.
पोंभुर्णा तालुक्यामध्ये एकूण ७१ गावे असून सद्यःस्थितीत १ मंडळ आणि १७ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ३ मंडळ निर्माण होतील.				९	राजगड	मरेगाव	मरेगाव, चितेगाव, आकापूर.
तालुका मुल, उपविभाग मुल, जिल्हा चंद्रपूर				१०	मुल	मुल	मुल, अंतरगाव पारड, गोंडी विहीरगाव.
१	चिखली	राजोली	राजोली, बेंदेवाही रिठ, कोंबडवाही रिठ, गोलाभूज, मुरमाडी.	११	मुल	विहीरगाव	विहीरगाव, रामपूर तुकूम.
२	चिखली	डोंगरगाव	डोंगरगाव, गांगलवाडी, आलेवाही नवेगाव, ताडभूज.	१२	मुल	कोसंबी	कोसंबी, चककोसंबी, करवन, काटवन, चककाटवन, चिचोली.
३	चिखली	मारोडा	मारोडा, सोमनाथ प्र.,	१३	चिरोली	चिरोली	चिरोली, चकचिरोली, मंदातुकूम, खालवसपेठ.
४	चिखली	भादूर्णी	भादूर्णी, शिवापूर गावगत्रा, शिवापूर तुकूम, रत्नापूर, शिवापूरचक.	१४	चिरोली	कांतापेठ	जानांळा, कांतापेठ, भगवानपूर, म्हसबोडण, फुलझरी, टोलेवाही, आगडी.
५	चिखली	उश्राळाचक	उश्राळाचक, पडझरीचक, पडझरी रिठ.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१५	चिरोली	केळझर	केळझर, चक सारजखेडा, सारजखेडामाल, सांडाळा रिठ.	२६	बेंबाळ	सिंतळा	सिंतळा, येरगाव, सुकळी रिठ.
१६	चिरोली	सुशीदाबगांव	सुशीदाबगांव, दाबगांव मक्ता, दाबगांव तुकूम, चक कन्हागांव, आकापूरचक, आकापूर इंदा.	२७	बेंबाळ	पिपरी दिक्षीत	पिपरी दिक्षीत, चेक बेंबाळ, चक घोसरी, खंडाळा रै.
१७	चिरोली	नलेश्वर मो.	नलेश्वर मो., चक नलेश्वर, मानकापूर, चक दहेगांव, दहेगावमाल, उथळपेट.	२८	बेंबाळ	बेंबाळ	बेंबाळ.
				२९	बेंबाळ	नवेगाव भूजला	नवेगाव भूजला, कोरंबी, बाबराळा.
				३०	बेंबाळ	नांदगांव	नांदगांव, गोवर्धन.
				३१	बेंबाळ	बोंडाळा बूज	बोंडाळा खूर्द, बोंडाळा बूज, बोरघाट चक, बोरघाटमाल.
१८	मुल	चिचाळा मो.	चिचाळा मो., चक कवडपेट, कवडपेटमाल, गोठणगांव रिठ.	मुल तालुक्यामध्ये एकूण १११ गावे असून सद्यःस्थितीत ३ मंडळ आणि ३१ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०५ मंडळ निर्माण होतील.			
१९	मुल	हळदी गां.	हळदीगावगन्ना, हळदी तुकूम, वेडी रिठ.				
२०	मुल	ताडाळा तू.	ताडाळा तू, ताडाळा रिठ, चक दगडतळा.	तालुका-सावली, उपविभाग-मुल, जिल्हा-चंद्रपूर			
२१	राजगड	राजगड	राजगड, भवराळा.				
२२	राजगड	बोरचांदली	बोरचांदली, फिस्कूटी, विरई.	१	सावली	बोथली	बोथली, पिरंजीमाल, हिरापुर, केशरवाही.
२३	राजगड	जुनासूर्ला	जुनासूर्ला, चांदापूर.	२	सावली	सावली	सावली, सावली तु., चक पिरंजी.
२४	राजगड	गडीसूर्ला	गडीसूर्ला, चुरुळ तुकूम.	३	सावली	खेडी	खेडी, चांदली बु., आकापूर उर्फ बिजापूर, कुकुड चिमढा, चारगाव, सादागड.
२५	बेंबाळ	भेजगाव	भेजगाव, येजगाव, दुगाळामाल, चकदुगाळा.	४	सावली	कवठी	कवठी, रुद्रापूर, पारडी, सिंगापूर.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
५	सावली	उसेगाव	उसेगाव, घोडेवाही, सिंदोळा, भट्टी जाम.	११	व्याहाड खु.	व्याहाड खु.	व्याहाड खु., किसान नगर, कोंडेखल उर्फ व्याहाड चक १, व्याहाड चक २, आंबोरा तुकूम.
६	पाथरी	पालेबारसा	पालेबारसा, जनकापूर रिठ, सायखेडा, मेहा खुर्द, मंगरमेंडा, जनकापूर तु.	१२	व्याहाड खु.	मोखाळा	मोखाळा, विचोरा तुकूम, चिचबोडी.
७	पाथरी	गेवरा बुज	गेवरा बुज, आकापूर, करोली, खानाबाद चक, गेवरा चक, सावतळा रिठ, गेवरा खुर्द.	१३	व्याहाड खु.	केरोडा	केरोडा, कोंडेखल माल, जाम बुज, जाम केरोडा रै.
८	पाथरी	मेहा बुज	मेहा बुज, आसोला चक, उसरपार तु., उसरपार चक, बारसागड, भानापूर, सावंगी दिक्षीत.	१४	व्याहाड खु.	व्याहाड बु.	व्याहाड बुज, वाघोली बुटी.
				१५	व्याहाड खु.	सामदा बु.	सामदा बुज, सोनापूर.
				१६	अंतरगांव	विहीरगांव	विहीरगांव, बोरमाळा, कसरगाव.
				१७	अंतरगांव	निफंद्रा	निफंद्रा, डोंगरगाव मस्के, चिखली, मोहाळ चक.
				१८	अंतरगांव	अंतरगांव	अंतरगांव, अंतरगांव टोला, गायडोंगरी.
९	पाथरी	पाथरी	पाथरी, करगाव.	१९	अंतरगांव	चक विरखल	चक विरखल, विरखल चक, नवेगांव तुकूम, राजोली चक.
१०	पाथरी	पेंढरी मक्ता	पेंढरी मक्ता, पेंढरी चक, मुंडाळा, सायमारा तु., पांढरसराड माल, पांढरसराड चक, भारपायली, मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, सायमारा चक.	२०	अंतरगांव	निमगांव	निमगांव, दाबगांव, थेरगांव, बेलगांव.
				२१	हरंबा	जिबगांव	जिबगांव, पेटगांव माल, सिर्सि माल, सिर्सि चक, पेटगांव चक.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
२२	हरंबा	कापसी	कापसी, उपरी, चोरखल रिठ, डोनाळा माल, डोनाळा चक.	५	बल्लारपूर	बामणी	बामणी, दहेली, दुधोली, लावारी, केमरीठ, केमतुकूम.
२३	हरंबा	निलसनी पेटगांव	निलसनी पेटगांव, चक उपरी उर्फ, वढोली गांडली, चक वढोली, भान्सी.	६	कोठारी	पळसगांव	पळसगांव, किन्ही, निमगाटा चक.
२४	हरंबा	हरंबा	हरांबा, कढोली, काजळवाही, उमरी.	७	कोठारी	मानोरा	मानोरा, निमगाटा मक्ता, ईटोली-१, ईटोली-२, मोहाडी तुकूम, गिलबिली, आसेगांव.
२५	हरंबा	लोंढोली	लोंढोली, साखरी माल, साखरी चक.	८	कोठारी	कोठारी	कोठारी, काटवली (बा.), खामतुर्ली.
सावली तालुक्यामध्ये एकूण १११ गावे असून सद्यःस्थितीत ३ मंडळ आणि २५ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०५ मंडळ निर्माण होतील.				९	कोठारी	कवडजई	कवडजई, हरणपायली (रि.).

तालुका-बल्लारपूर, उपविभाग-बल्लारपूर, जिल्हा-चंद्रपूर.

१	बल्लारपूर	नांदगांव पोडे	नांदगांव पोडे, चारवट, हडस्ती, माना, धर्मशाळा तुकूम.
२	बल्लारपूर	बल्लारपूर	बल्लारपूर.
३	बल्लारपूर	विसापूर	विसापूर, भिवकुंड.
४	बल्लारपूर	कळमना	कळमना, आमडी, आष्टी, कोटीमक्ता, कोटीतुकूम, जोगापूर.

बल्लारपूर तालुक्यामध्ये एकूण ३५ गावे असून सद्यःस्थितीत १ मंडळ आणि ९ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर १ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०२ मंडळ निर्माण होतील.

तालुका-वरोरा, उपविभाग-वरोरा, जिल्हा-चंद्रपूर.

१	चिकणी	नागरी	नागरी, हिवरा, गावशेत.
२	चिकणी	येवती	येवती, केळी, उखर्डी, वाघनख.
३	चिकणी	महाडोळी	महाडोळी, शेगांव खुर्द, गौळ खुर्द, जामखुळा.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
४	चिकणी	खरवड	खरवड, वडाळा रिठ, कुर्ला रिठ.	१५	वरोरा	एकार्जुना	एकार्जुना, साखरडोह रिठ, वरोरा कॉलरी.
५	चिकणी	चिकणी	चिकणी, डहाळा रिठ, डोंगरगांव रेल्वे.	१६	वरोरा	वरोरा	वरोरा.
६	माढेली	बंधली	बंधली, लोनगाडगा, गिरसावळी, खरतांगडी रिठ.	१७	वरोरा	खांजी	खांजी.
७	माढेली	जळका	जळका, पौणी, वडगांव, वालधुर रिठ, वानेरी रिठ.	१८	चिनोरा	बोर्डा	बोर्डा, जामगांव खुर्द, कुंभारी रिठ.
८	माढेली	माढेली	माढेली, बामर्डा, बाखर्डा रिठ, बोरगांव रिठ.	१९	चिनोरा	परसोडा	परसोडा, जामगांव बूज, दिंदोडा खु., सुर्ला.
९	माढेली	सोईट	सोईट, दिंदोडा, कोहपरा, बोरी.	२०	चिनोरा	चिनोरा	चिनोरा, मोहबाळा, आनंदवन, खैरगांव.
१०	माढेली	निलजई	निलजई, आमडी.	२१	चिकणी	चरूरखटी	चरूरखटी, नायदेव, दहेगांव.
११	माढेली	पांझुर्णी	पांझुर्णी, आशी, नांद्रा.	२२	चिनोरा	कोंढाळा	कोंढाळा, बेलगांव दे., निमसळा, नागाळा रिठ.
१२	वरोरा	वनोजा	वनोजा, एकोना, मार्डा.	२३	चिनोरा	येन्सा	येन्सा, मजरा रै., सा. येन्सा ब्लॉक.
१३	वरोरा	तुळाना	तुळाना, कळमगव्हाण, आष्टी.	२४	चिनोरा	सालोरी	सालोरी, खातोडा, वनली वनग्राम, बांदरा.
१४	वरोरा	शेंबळ	शेंबळ, करंजी.	२५	टेमुर्डा	बोरगांव दे.	बोरगांव दे., आसाळा, मोवाडा, पिंपळगांव मा.
				२६	टेमुर्डा	भटाळा	भटाळा, कोटबाळा, गुजगव्हाण रीठ, ताडगव्हाण, नागपूर तू. रिठ.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
२७	टेमुर्डा	पाचगाव ठा.	पाचगाव ठा., पांढरतळा, केम.	३६	खांबाडा	चक कवडापूर	चक कवडापूर, महालगांव खु., मकसूर, चक मकसूर, सूसा, आंभोरा रिठ.
२८	टेमुर्डा	टेमुर्डा	टेमुर्डा, विंचाळा, पिजदुरा, आटमुर्डी.	३७	साखरा राजा	वडगांव	वडगाव, मोखाळा, आबमक्ता, पार्डी.
२९	टेमुर्डा	मांगली दे.	मांगली दे., उमरी रै., तळेगाव, जामनी बु., टाकळी वि.	३८	साखरा राजा	येरखेडा	येरखेडा, गिरोला, पांजरेपार रिठ, अकोला.
३०	टेमुर्डा	तुमगाव	तुमगाव, म्हसाळा, ताडाळा बो., पिंपळगाव शी., खापरी.	३९	साखरा राजा	साखरा राजा	साखरा राजा, लोधीखेडा, उमरी, सिंगारवाडी, नांद्रा.
३१	खांबाडा	आजनगांव	आजनगांव, वडगाव, आर्वी, मुरदगाव, गौळ बु.	४०	साखरा राजा	कवडशी बोरगाव	कवडशी बोरगाव, गुंजाळा, सोनेगाव, अंतापूर रिठ, केकापूर रिठ.
३२	खांबाडा	खांबाडा	खांबाडा, फत्तापूर, बारव्हा, बोपापूर.	४१	साखरा राजा	भेंडाळा	भेंडाळा, वडधा तू., वडधा माल, खेकडापूर रिठ, पोहे.
३३	खांबाडा	कोसरसार	कोसरसार, वाठोडा, बोडखा, टाकळी रिठ, गु-हाड रिठ.	४२	साखरा राजा	खेमजई	खेमजई, बोरगाव भो., रत्नाळा रिठ.
३४	खांबाडा	बोरगाव शिव.	बोरगाव शिव., हिरापूर, मांडवगु-हाड, वडधा सो.	४३	शेगांव बु.	मेसा	मेसा, महालगाव बु., वाघोली, खेकडी रिठ, जामनी रिठ.
३५	खांबाडा	सुमठाणा	सुमठाणा, लोणार धोटे, वरारमक्ता, आल्फर, कवडापूर मो.	४४	शेगांव बु.	शेगांव बु.	शेगांव बु.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
४५	शेगांव बु.	चारगांव खुर्द	चारगांव खुर्द. धानोली, नवरगाव रिठ. दादापूर.	४	नंदोरी बु.	माजरी	माजरी, शिवाजी नगर, कावडी, देऊळवाडा.
४६	शेगांव बु.	अर्जुनी	अर्जुनी, भानुसखिंडी री., अर्जुनी तूरी, शिवनी रिठ, वायगाव भो.	५	नंदोरी बु.	कोंढा	कोंढा, कुरोडा, चालबडी को.
४७	शेगांव बु.	चारगांव बु.	चारगांव बु., चारगाव तुकूम री., बेलगाव भो.री., वायगाव खडत. बोरगाव मोकासा.	६	नंदोरी बु.	टाकळी	टाकळी, पानवडाळा, बेलोरा, आष्टी रीठ, खंडाळा रीठ, हरदाळा रीठ, गोटाळा रीठ.
४८	शेगांव बु.	राळेगाव	राळेगाव, निमढेला, पिंपळगाव रिठ, बेंबळ रिठ, बेलगाव चक, बेंबळ तुकूम.	७	मांगली रै.	बंराज मो.	बंराज मो. किलोणी, कढोली, बोनथाळा, नवरगाव रीठ.
वरोरा तालुक्यामध्ये एकूण १८४ गावे असून सद्यःस्थितीत ६ मंडळ आणि ४८ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०८ मंडळ निर्माण होतील.				८	मांगली रै.	पिर्ली	पिर्ली, सेलोटी वाघेडा, चिचाळा रै., चिचाळा मक्ता.
				९	मांगली रै.	जेना	जेना निवली, कान्सा सिरपूर, गोवरदीप रीठ, सोमनाळा री.
				१०	मांगली रै.	डोंगरगाव खडी	डोंगरगाव खडी, धानोली, भटाळी.
तालुका भद्रावती, उपविभाग वरोरा, जिल्हा चंद्रपूर				११	मांगली रै.	पावना रै.	भुयारी रीठ, खुटाळा भाके, पावना रै., पैवारा तु., नाद्रा.
१	नंदोरी बु.	नंदोरी बु.	नंदोरी बु., नंदोरी खु., चोपन रीठ.	१२	मांगली रै.	चोरा	चोरा, चिचोली, चिचाळा रीठ, थेटेगाव रीठ.
२	नंदोरी बु.	कुचना	कुचना, नागलोण, विसलोण, पळसगाव.				
३	नंदोरी बु.	पाटाळा	पाटाळा, राळेगाव टोला, राळेगाव रीठ, मनगाव, थोराना.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१३	सांगली रै.	सांगली रै.	कार्ली सोनेगाव, आष्टी तु., मांगली रै., मासळ विसापूर, आष्टी का.	२१	घोडपेठ	चिरादेवी	चिरादेवी, कोची, गोरजा.
१४	चंदनखेडा	बिजोणी	बिजोणी, धामणी, बोरगाव धा., मोरवा.	२२	घोडपेठ	चालबर्डी रै.	चालबर्डी रै., चपराळा, कचराळा, गुंजाळा.
१५	चंदनखेडा	सागरा	सागरा, खोकरी, बेलगाव भु., आगरा.	२३	घोडपेठ	घोडपेठ	घोडपेठ, कुडरारा
१६	चंदनखेडा	चंदनखेडा	चंदनखेडा, चंदनखेडा मक्ता, चरूर धा., माहादपूर रीठ.	२४	घोडपेठ	आंवढा	तिरवंजा मो., आंवढा, चक तिरवंजा, सायवन, तिरूर.
१७	चंदनखेडा	शेगाव खुर्द	शेगाव खुर्द, पारोधी, कारेगाव.	२५	घोपेठ	मुन्नारा रै.	मुन्नारा रै., घोटनिबांळा, मोहबाला, वडाळा रीठ.
१८	चंदनखेडा	वडेगाव	गुळगाव मा., गुळगाव तु., वडेगाव, सावरी, मिनवट काळी, मिनवट तु., घोडेमिनवट.	२६	मुधोली	मानोरा सि.	मानोरा सि. कोकेवाडा तु., किन्हाळा, सोनेगाव तु., बेलगाव दे.
१९	चंदनखेडा	वायगाव तु.	वायगाव तु., वायगाव रै., रत्नापूर रीठ, विसापूर रै., पाचगाव मु., पाचगाव तु.	२७	मुधोली	आष्टा	आष्टा, वडाळा तु., काटवल भ., काटेझरी रीठ, ताडोबा वन ग्राम.
२०	घोडपेठ	घोनाड	घोनाड, पिपरी, बोरगाव रीठ, मुरसा.	२८	मुधोली	विलोडा	विलोडा, तामसी रीठ, काटवल तु., काटवल रै., नागपूर रीठ, कोकेवाडा मा.
				२९	मुधोली	मुधोली	मुधोली, घोसरी, पळसगाव सी., खुटंवाडा दि., खुटंवाडा म., चिचघाट रि., खुटंवाडा तु., खुटंवाडा रै.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
३०	मुधोली	भामदेळी	भामदेळी मा., भामदेळी रै., सिताराम पेठ, कोंढेगाव मा., कोंढेगाव तु., टेकाडी दी., घोडबादेव रीठ, सिंदगव्हाण.	३	अ-हेर नवरगांव	अ-हेर नवरगांव	अ-हेर नवरगांव, भालेश्वर.
				४	अ-हेर नवरगांव	पिंपळगाव	पिंपळगांव, खाम तळोधी.
				५	अ-हेर नवरगांव	चिखलगाव	चिखलगाव, लाडज, हरदोली.
३१	मुधोली	देवाडा	देवाडा, जुनोना, बोटेझरी, धानेगाव रीठ, रानतळोधी, पारडी रीठ, आंबेझरी रीठ.	६	अ-हेर नवरगाव	सुरबोडी	सुरबोडी, चिंचोली बु., सोंद्री.
				७	ब्रम्हपूरी	कालेता	कालेता, उचली, उचली चक, चांदली, काहाली, लाखापूर, खंडाळा.
३२	भद्रावती	चिचोर्डी	चिचोर्डी, चे. बंराज, संरक्षण प्रकल्प.				
३३	भद्रावती	विजासन	विजासन, केसुर्ली, लोणरा रीठ.	८	ब्रम्हपूरी	खेडमक्ता	खेडमक्ता, मरारमेंढा, सायगाटा.
३४	भद्रावती	भद्रावती	भद्रावती.	९	ब्रम्हपूरी	बोंडेगाव	बोंडेगाव, कन्हाळगाव, नांदगाव जाणी.
३५	भद्रावती	ढोरवासा	ढोरवासा, चारगाव, तेलवासा, कुनाडा टोला, कुनाडा.	१०	ब्रम्हपूरी	कुझर्णा	कुझर्णा, कोथुळणा, नवेंगाव मक्ता,
३६	भद्रावती	सुमठाणा	सुमठाणा, खापरी, चक खापरी.	११	ब्रम्हपूरी	ब्रम्हपूरी	ब्रम्हपूरी
				१२	ब्रम्हपूरी	देलनवाडी	देलनवाडी, खरबी, माहेर, तुमडी मेंढा.
३७	भद्रावती	गवराळा	गवराळा, घूटकाळा, रामपुरी रीठ, रुयाड रि.	१३	चौगांन	अड्याळ तु.	अड्याळ तु., अड्याळ जाणी, हत्तीलेंढा, दुधवाही, धानोली रिठ, बोरगाव.
भद्रावती तालुक्यामध्ये एकूण १६४ गावे असून सद्यःस्थितीत ६ मंडळ आणि ३७ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर ० वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०६ मंडळ निर्माण होतील.				१४	चौगांन	उदापूर	झीलबोडी, परसोडी, उदापूर.
तालुका ब्रम्हपूरी, उपविभाग-ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर				१५	चौगांन	मालडोंगरी	मालडोंगरी, बेलदाटी, पारडगाव, धानोली पोहा चक, धानोली तु. रिठ.
१	अ-हेर नवरगांव	तोरगांव बु.	तोरगांव बु., बेलगांव जाणी, कोलारी, तपाळ, देऊळगांव.				
२	अ-हेर नवरगांव	नान्होरी,	नान्होरी, तोरगाव खु., दिघोरी.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१६	चौगान	किन्ही	किन्ही, बेटाळा, जुगनाळा, सावलगाव.	२७	मेंडकी	रामपूरी	रामपूरी, शिवसागर तु., शिवसागर गाव, परसोडी, आमला रिठ, नवेगांव खु., कोरगांव रिठ, जवराबोडी मेंडा, आकापूर रुपाळा, काटली चक, गायडोंगरी तु., रानबोथली.
१७	चौगान	सोनेगाव	सोनेगांव, बोडेगाव, चौगान, बोथली चक.	२८	मेंडकी	रानबोथली	जवराबोडी मेंडा, आकापूर रुपाळा, काटली चक, गायडोंगरी तु., रानबोथली.
१८	चौगान	चौगान	चौगान, बोथली चक.	२९	आवळगांव	आवळगांव	आवळगांव, वांद्रा, कोसंबी खडसमारा.
१९	गांगलवाडी	रणमोचन	रणमोचन, खरकाडा.	३०	आवळगांव	बरडकीन्ही	बरडकीन्ही, चिचगांव, पोवनपार, आक्सापूर.
२०	गांगलवाडी	निलज	निलज, रुई, पाचगांव, बेलपातळी.	३१	आवळगांव	एकारा	एकारा, अर्जुणी रिठ, किटाळी, चक किटाळी. पळसगाव मक्ता रिठ, चिटक बोद्रा नवेगांव, सेलदा, बोद्रा, लोहार डोंगरी.
२१	गांगलवाडी	गांगलवाडी	गांगलवाडी, गोगांव, तळोधी खु.	३२	आवळगांव	मुडझा	मुडझा, कुडेसावली, बोडेगाव.
२२	गांगलवाडी	मांगली	मांगली, मुई, गवर्ला चक.	३३	आवळगांव	हळदा	हळदा, कोसंबी चक, बल्लारपूर चक, बोडधा, भुज तु. बल्लारपूर माल, पदमापूर चक, पदमापूर तु., खातगांव रिठ
२३	गांगलवाडी	कळमगाव	कळमगाव, सायगाव, रुद्रापूर रिठ, चिचखेडा, गणेशपूर, बेलगाव, बुधेवाडा रिठ, मुरपार.	३४	आवळगांव	भुज तु.	भुज तु. बल्लारपूर माल, पदमापूर चक, पदमापूर तु., खातगांव रिठ
२४	मेंडकी	तुलानमेंडा	तुलानमेंडा, निमगांव रिठ, सावरदंड चक, धामनगाव, तुलान चक, सुराबेदरी रिठ, तुलानमाल.				
२५	मेंडकी	मेंडकी	मेंडकी, माणीकपूर रिठ, खांबाडा रिठ, गायडोंगरी रिठ, टेकरी रिठ, रत्नापूर रिठ, भानापूर रिठ.				
२६	मेंडकी	चोरटी	चोरटी, वायगांव भगवाणपूर, चांदगांव, तेलन डोंगरी रिठ.				

ब्रम्हपूरी तालुक्यामध्ये एकूण १४० गावे असून सद्यःस्थितीत ५ मंडळ आणि ३४ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर १ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ६ मंडळ निर्माण होतील.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
तालुका नागभिड, उपविभाग-ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर				१२	मेंढा किरमीटी	पारडी	पारडी,
१	नागभीड	कानपा	कानपा, बनवाही चक, बनवाही माल, बिकली.				किरमीटी, साखरा रीठ, साखरा चक, रानपरसोडी.
२	नागभीड	मोहाळी मोकसा	मोहाळी मोकसा, कुनघाडा चक, कुनघाडा रीठ, मांगली अरब, रेंगातुर.	१३	मेंढा किरमीटी	नवेगाव पांडव	नवेगाव पांडव, मिथुर, खैरी बुज., भिकेश्वर.
३	नागभीड	डोंगरगाव बुज.	डोंगरगाव बुज., डोंगरगाव खुर्द, पेंढरी बरड, कसर्ला, कोरंबी, चिचोली खुर्द.	१४	मेंढा किरमीटी	कोर्धा	कोर्धा, चिकमारा, चिखलपरसोडी, पांजरेपार, देवटक.
४	नागभीड	बाम्हणी	बाम्हणी, कोटगाव, बोथली, सालेभट्टी रीठ.	१५	मिंडाळा	मिंडाळा	मिंडाळा, कोदेपार, किटाळी मेंढा, वासाळा मक्ता, किटाळी रीठ.
५	नागभीड	नागभीड	नागभीड, खैरी खुर्द.	१६	मिंडाळा	कोसंबी गवळी	कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी, वासाळा मेंढा, गोवारपेट, तेलनडोंगरी चक, कोसंबी चक नं. १, कोसंबी चक नं. २.
६	नागभीड	नवखळा	नवखळा				
७	नागभीड	सुलेझरी	सुलेझरी, तिवर्ला तुकुम, तिवर्ला गावगन्ना, खैरी चक पारखी.	१७	मिंडाळा	पळसगाव खुर्द	पळसगाव खुर्द, जनकापूर, सावंगी बडगे, चिचाळा रीठ, ओवाळा, नवेगाव माल, अड्याळ मेंढा, विसापूर रीठ, पळसगाव तुकुम.
८	मेंढा किरमीटी	पाहार्णी	पाहार्णी, तेलीमेंढा.	१८	मिंडाळा	किटाळी बोरमाळा	किटाळी बोरमाळा, चिंधीचक, चिंधीमाल, सापेपार चक, घोडाझरी, मांगरूड, खडकी तुकुम, हुमा.
९	मेंढा किरमीटी	विलम	विलम, म्हसली, कोथुळणा.				
१०	मेंढा किरमीटी	मौशी	मौशी, मौशी चक, ढोरपा, इरव्हा, टेकरी, बाळापूर खुर्द.				
११	मेंढा किरमीटी	मेंढा किरमीटी	मेंढा किरमीटी, पान्होळी, पान्होळी मेंढा, खडकी.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१९	तळोधी बा.	जिवनापूर	आलेवाही जिवनापूर, उमरगाव, सोनापूर तुकुम.	२८	गिरगाव	कोजबी माल	कोजबी माल, कोजबी चक, वैजापूर, चारगाव चक, सोनोली चक.
२०	तळोधी बा.	मेंढा दा. उश्राळा	मेंढा दा. उश्राळा, गंगासागर हेटी, उश्राळा रीठ, डोरली रीठ, आकापूर.	२९	गिरगाव	सावरगाव	सावरगाव, मेंढा चारगाव, वलनी.
२१	मिडाळा	बाळापूर बुज.	बाळापूर बुज. राजोली, बोंड, सोनोली खुर्द, देवपायली, बाळापूर तुकुम, मोहदर, येनोली खुर्द, गायमुख, नवानगर, कोटलपार, पारडी जाटीन.	३०	गिरगाव	कन्हाळगाव	कन्हाळगाव, सोनोली कन्हाळगाव चिखलगाव.
२२	तळोधी बा.	तळोधी बा.	तळोधी बा.	<p>नागभीड तालुक्यामध्ये एकूण १३८ गावे असून सद्यःस्थितीत ४ मंडळ आणि ३० तलाठी साझे आहेत. मंडळ पुनर्रचनेनंतर १ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ५ मंडळ निर्माण होतील.</p> <p>तालुका चिमुर, उपविभाग-चिमुर, जिल्हा चंद्रपूर</p>			
२३	तळोधी बा.	बाम्हणी	बाम्हणी, सोनोली बुज., सापेपार माल, चारगाव माना.				
२४	तळोधी बा.	वाढोणा	वाढोणा, लखमापूर सावर्ला.				
२५	तळोधी बा.	गोविंदपूर	गोविंदपूर, सारंगड, सोनापूर, येनोली माल, कामथ चक, खरबी.				
२६	गिरगाव	नांदेड	नांदेड, धामनगाव चक, कच्चेपार, धामनगाव माल, येनोली चक.				
२७	गिरगाव	गिरगाव	गिरगाव, झाडबोरी.	१	खडसंगी	खानगाव	खानगाव, गुजगव्हाण, सावरी (बिड).
				२	खडसंगी	भिवकुंड	भिवकुंड. माकोना, खापरी .
				३	खडसंगी	आमडी बेगडे	आमडी बेगडे. चिचघाट, चक चिचघाट.
				४	खडसंगी	वहाणगाव	वहाणगाव. बोथली , खुर्सापार, मुरपार रिठ.
				५	खडसंगी	रेंगाबोडी	रेंगाबोडी, परसोडी, कसरबोडी रिठ, केसलाबोडी, सोनेगाव वन, जामणी .
				६	खडसंगी	खडसंगी	खडसंगी, बरडघाटा, नविन नवेगाव, झरी, मांगरूळ, पांढरपौणी.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
७	चिमूर	अरमपुरी	अरमपुरी, पेठ भान्सुली, मजरा बे., खंडाळा, जांभूळबोडी रिठ, सालोरी रिठ.	१८	वडाळा पैकू	बाम्हणी	बाम्हणी, मेंढा, भिलगाव.
८	चिमूर	शेडेगाव	शेडेगाव, सोनेगाव बेगडे, बंदर, शिवापूर.	१९	नेरी	नेरी	नेरी, गौरखेडा, कटारा रिठ.
९	चिमूर	मुरपार तुकुम	मुरपार तुकुम, मुरपार रिठ, मिनझरी, आजगाव रिठ, काटेबोथली रिठ.	२०	नेरी	पांढरवाणी	पांढरवाणी, चिखली, रामपूर (रै.), ओवाळा रिठ, खुटाळा.
१०	चिमूर	गदगाव	गदगाव, पिटीचुवा, कवठाळा, कोटगाव रिठ, उरकुडपार.	२१	नेरी	सिरपूर	सिरपूर, शिवणपायली.
११	चिमूर	चिमूर	चिमूर.	२२	नेरी	बोथली (सि.)	बोथली (सि.), लावारी मराळ, अडेगाव कोहळी, अडेगाव चक.
१२	चिमूर	कवडसी रोडी	कवडसी रोडी, चिचाळा (मा.), केसलापूर, बोरगाव तु., बोरगाव रोडी, चक कवडसी.	२३	नेरी	काजळसर	काजळसर, गोरवट, चक गोरवट.
१३	वडाळा पैकू	वडाळा पैकू	वडाळा पैकू.	२४	नेरी	मोटेगाव	मोटेगाव, मांगली रिठ, उपरपेठ रिठ.
१४	वडाळा पैकू	पिंपळनेरी	पिंपळनेरी, नवेगाव पेठ, हिंगणबोडी, हिम्मतमजरा रिठ.	२५	गोंदेडा	महादवाडी	महादवाडी, हरणी, केवाडा.
१५	वडाळा पैकू	खापरी धर्मु	खापरी धर्मु, उमरी बुटी, मिनझरी, वडेगाव माल.	२६	गोंदेडा	गोंदेडा	गोंदेडा, खातोडा, वडसी, बुंगीझोरा रिठ, वासनविहीरा रिठ.
१६	वडाळा पैकू	खरकाडा	खरकाडा, गडपिपरी, चिखलापार, कोठारा रिठ.	२७	गोंदेडा	पळसगाव	पळसगाव, पिपर्डा, गोंडमोहाडी.
१७	वडाळा पैकू	काग	काग, कळमगाव, सोनेगाव सि., टेकाळी पैकू.	२८	गोंदेडा	अडेगाव देश.	अडेगाव देश, मानेमोहाडी, कोसंबी रिठ, सोनेगाव गावंडे.
				२९	गोंदेडा	म्हसली	म्हसली, पांजरेपार रि., सरडपार, नंदारा.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
३०	गोंदेडा	खांबाडा	खांबाडा, उसेगाव, मोखाळा.	४०	भिंसी	चिचोली	चिचोली, वाढोणा, बल्लारपूर रिठ, मारेगाव रिठ, चक शिवणी रिठ, पिटीचुवा रिठ, खापरी रिठ.
३१	मासळ बु.	विहीरगाव	विहीरगाव, विहीरगाव तु., बेलारा रिठ, वाघेडा.				भिंसी.
३२	मासळ बु.	मदनापूर	मदनापूर, मदनापूर तुकुम, चक करबडा, टेकाडी सुभानी, करबडा.	४१	भिंसी	भिंसी	भिंसी.
				४२	भिंसी	कन्हाळगाव	कन्हाळगाव, येरखेडा, दहेगाव पा. रिठ, कळमगाव, चिखली मो.
३३	मासळ बु.	कोलारा तु.	कोलारा तु., चैती तुकुम, चैती रिठ, टेकाडी मांडवझरी.	४३	आंबोली	पुयारदंड	पुयारदंड, नवेगाव ब्राम्हण, अड्याळी रिठ, कोसेकन्हाळ रिठ, टाकी रिठ, वाघोली रिठ.
३४	मासळ बु.	मासळ बु.	मासळ बु., कोलारा रिठ, सातारा, मासळ खुर्द., मासळ तु.	४४	आंबोली	गडपिपरी	गडपिपरी, कन्हाळगाव ब्रा., कन्हाळगाव कु., गोठणगाव, कसबा पिपरी, चिचाळा शास्त्री.
३५	मासळ बु.	टेकेपार तु.	टेकेपार तु., टेकेपार रिठ, बाम्हणगाव, खापरी टेकेपार,				वाकर्ला, हिवरा, बाम्हणी रिठ, सुसुंद्री म. रिठ, खोकर्ला रिठ, नवेगाव डोये रिठ.
३६	मासळ बु.	तळोघी गांव	तळोघी गांव, तळोघी तुकुम, किटाळी तुकुम, पेंढरी भागडे, पेंढरी तुकुम, दलदली रिठ.	४५	आंबोली	वाकर्ला	वाकर्ला, हिवरा, बाम्हणी रिठ, सुसुंद्री म. रिठ, खोकर्ला रिठ, नवेगाव डोये रिठ.
३७	भिंसी	महालगावकाळू	महालगाव काळू, गरडापार, तिरखुरा.	४६	आंबोली	साठगाव	साठगाव, जवराबोडी, धनबोडी रिठ.
३८	भिंसी	जामगाव को.	जामगाव को., चक चिखली रिठ, चक जांभुळविहीरा, डोंगरगाव काळू, सातारा रिठ.	४७	आंबोली	कोलारी	कोलारी, पांजरेपार, पेंढरी रिठ, चिचाळा कु.
३९	भिंसी	सावर्ला	सावर्ला, जांभुळविहीरा, डोंगर्ला, किटाळी रिठ, रोहणा रिठ, कोलारी खुर्द.	४८	आंबोली	आंबोली	आंबोली, आसोला, लावारी, बोरगाव डोये, लाडेगाव रिठ, वागधरा रिठ, खुर्सापार रिठ.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)
४९	शंकरपूर	शंकरपूर	शंकरपूर, ठाणा रिठ.
५०	शंकरपूर	खैरी	खैरी, आजगाव, पाचगाव, इरव्हा, झरी.
५१	शंकरपूर	कवडसी देश.	कवडसी देश., दहेगाव, चिचाळा परदेशी, खंडाळा रिठ.
५२	शंकरपूर	हिरापूर	हिरापूर, चक लोहारा, सुसुंद्री रिठ, लोहारा खुर्द रिठ, चक जाटेपार.
५३	शंकरपूर	किटाडी मक्ता	किटाडी मक्ता, जाटेपार रिठ, चक वागदरा रिठ, मजरा माथाडे रिठ.
५४	शंकरपूर	डोमा	डोमा, वडाळा रिठ, सावली रिठ, डोंगरगाव.
५५	शंकरपूर	कवडशी (डाक)	कवडशी (डाक), खापरी डोमा, मांगलफुसी रिठ, शिवरा, सिरसपूर.
५६	जांभुळ घाट	आंबेनेरी	आंबेनेरी, पारडपार, कपर्ला खुर्द, कपर्ला बु., टिटवी.
५७	जांभुळ घाट	मांगलगाव	मांगलगाव, पारडीबुटी, विंधीनिंबाळा, बोरगाव बुटी.
५८	जांभुळ घाट	पिंपळगाव	पिंपळगाव, मेटेपार, वघळपेठ, महारमजरा.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)
५९	जांभुळ घाट	नवतळा	नवतळा, मदनागड, डोंगरगाव बंजी, चक डोंगरगाव.
६०	जांभुळ घाट	बोडधा	बोडधा, दाबकाहेटी, लोहारा, कसरबोडी (बोडधा).
६१	जांभुळ घाट	जांभुळ घाट	जांभुळ घाट, कोटगाव, निमढेला रिठ, चक वडेगाव,
६२	जांभुळ घाट	सावरगाव	सावरगाव, मालेवाडा, कारघाटा, परधान हेटी.

चिमूर तालुक्यामध्ये एकूण २५९ गावे असून सद्यःस्थितीत ७ मंडळ आणि ६२ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर ३ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण १० मंडळ निर्माण होतील.

तालुका सिंदेवाही, उपविभाग-चिमूर, जिल्हा चंद्रपूर

१	नवरगाव	आलेसुर	आलेसुर, आलेसुर चक, पेंढरी, कोकेवाडा, मुरपार गुजर, मुरपार देशपांडे, वाघोली रिठ.
२	नवरगाव	नवरगाव	नवरगाव.
३	नवरगाव	रत्नापुर	रत्नापुर.
४	नवरगाव	शिवणी	शिवणी, सिरकाडा, पारणा, सरांडी, खांडला, पुरकेपार.
५	नवरगाव	उमरवाही	उमरवाही, गडबोरी, उटिमाल, उटिचक, कुकसी रिठ, नाचनभट्टी.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
६	नवरगाव	मिनघरी	मिनघरी, उटिनजिक रत्नापुर, टेकरी ऊर्फ अंतरगाव.	१७	सिंदेवाही	सावरगाटा	सावरगाटा चक, मरेगाव तुकुम, मरेगाव चक, धानोरा, घोट, चिकमारा, तांबेगडी मेंढा.
७	लोनवाही	लोनवाही	लोनवाही, गडमौशी, जाटलापुर.				नवेगाव लोन, नवेगाव चक, नवेगाव टोला, लोनखैरी तुकुम, लोनखैरी पानबुडा, मुरपार तुकुम, मुरपार गावगन्ना, गोविंदपुर चक, पिंपळदंड चक.
८	लोनवाही	लाडबोरी	लाडबोरी, मेंढामाल, मेंढाचक, खातगाव, भेंडाळा.	१८	सिंदेवाही	नवेगाव लोन	टेकरी ऊर्फ वानेरी, वाकल, लालचिंचबोडी, टेंभरुणबोडी, कटंगधर.
९	लोनवाही	पळसगाव जाट	पळसगाव जाट, येरगाव.				मोहाळी नले.
१०	लोनवाही	डोंगरगाव सालो.	डोंगरगाव सालो, चागाव बडगे, हजारीचक, कारगाटा, कच्चेपार.	१९	मोहाळी नले.	टेकरी ऊर्फ वानेरी	मोहाळी नले, जामसाळा, चक सखारामपुर.
११	लोनवाही	देलनवाडी	देलनवाडी, अंतरगाव, नांदगाव, विखल मिनघरी, धुमनखेडा.	२०	मोहाळी नले.	मोहाळी नले.	कुकडहेटी, कळमगाव गन्ना, कळमगाव तुकुम, पांगडी, नलेश्वर, कुकडहेटी चक, मोहबोडी.
१२	लोनवाही	रामाळा	रामाळा, देवाडा, वानेरी, शंकरपुर रिठ, पोवनबोडी.	२१	मोहाळी नले.	कुकडहेटी	वासेरा, कारवा, सिंगडझरी, पिपरहेटी, पांढरवाणी, म्हसमोहन रिठ.
१३	सिंदेवाही	सिंदेवाही	सिंदेवाही, इंदिरानगर, जाटलापुर तु., आंबोली, तयागोंदी रिठ.	२२	मोहाळी नले.	वासेरा	पेटगाव, विरव्हा, ईटोली, बाम्हाणी माल, चक बाम्हाणी, खातेरा माल, खातेरा चक.
१४	सिंदेवाही	पवनपार	पवनपार, टेकरी तुकुम, कान्हाळगाव, सामदा खुर्द.				
१५	सिंदेवाही	पवनाचक	पवनाचक, सरडपार रिठ, खैरी चक, खैरी गोलकर, गुंजेवाही कोठा.	२३	मोहाळी नले.	पेटगाव	
१६	सिंदेवाही	गुंजेवाही	गुंजेवाही माल-१, गुंजेवाही माल-२, मांगली चक.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
२४	मोहाळी नले.	सरडपार	सरडपार, मुरमाडी, किन्ही, चिटकी, चक सरडपार.	१३	पडोली	पडोली	पडोली, खुटाळा.
सिंदेवाही तालुक्यामध्ये एकूण ११५ गावे असून सद्यःस्थितीत ३ मंडळ आणि २४ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर १ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ४ मंडळ निर्माण होतील.				१४	पडोली	दाताळा	दाताळा, कोसारा.
				१५	पडोली	पदमापुर	पदमापुर, आगरझरी, मोहली, मिनगांव, किटाळी, अळेगांव.
तालुका चंद्रपूर, उपविभाग-चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर				१६	पडोली	वरवट	वरवट, चोरगांव, खंडाळा रिठ, मसाळा तुकुम, मसाळा रिठ, सिनाळा.
१	घुग्घुस	शेणगांव	शेणगांव,	१७	पडोली	पायलीभटाळी	पायली भटाळी, वढोली, चिचोली.
२	घुग्घुस	म्हातारदेवी	म्हातारदेवी, बेलसनी, चांदुर.				
३	घुग्घुस	घुग्घुस	घुग्घुस.	१८	चंद्रपूर	चांदा रै	चांदा रै, गोविंदपुर रिठ, बोर रिठ.
४	घुग्घुस	उसगांव	उसगांव, नकोडा.				
५	घुग्घुस	पांढरकवडा	पांढरकवडा, वढा, धानोरा.	१९	चंद्रपूर	दुर्गापूर	दुर्गापूर, चांदसुर्ला, उर्जानगर, कोंढीमाल, कोढीचक, रानवेंडली, नेरी.
६	चिंचाळा	नागाळा	नागाळा, अंतुर्ला, सिंदुर, महाकुर्ला, चिंचाळा.				
७	चिंचाळा	चिंचाळा	सोनुरी रिठ, वांढरी, सोनेगांव.	२०	चंद्रपूर	वडगाव	वडगाव, लखमापूर, आंभोरा.
८	चिंचाळा	पिपरी	पिपरी, मारडा.				
९	चिंचाळा	देवाडा	वेंडली, देवाडा, चोराळा.	२१	चंद्रपूर	दे.गो.तुकुम	दे.गो.तुकुम, दे.गो.रैय.
१०	पडोली	ताडाळी	ताडाळी, उमरी रिठ, येरुर, गवराळा, साखरवाही.	२२	चंद्रपूर	आरवट	आरवट, शिवणीचोर, हिंंगनाळा.
११	पडोली	मोरवा	मोरवा, चारगांव.	२३	अजयपुर	बोर्डा (इंदापवार)	बोर्डा इंदा, चक बोर्डा, चकवलनी, वलनी, घंटाचौकी, लोहारा, पहामी.
१२	पडोली	छोटा नागपूर	विचोडा, विचोडा रै., छोटा नागपूर.				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
२४	अजयपुर	निंबाळा	निंबाळा, चक निंबाळा, वायगांव मोकासा, वायगाव चक नं. १, वायगाव चक नं. २, मामला मोकासा.	५	गोवरी	गोवरी	अंतरगाव खु., निंबाळा. गोवरी, गोयेगाव.
२५	अजयपुर	पिंपळखुट	पिंपळखुट, हळदी, चकपिंपळखुट, नंदगुर, झरी, डोनी, पेठ, कोळसा.	६	गोवरी	कढोली (बु.)	कढोली बु., बाबापुर, कालेगाव.
२६	अजयपुर	अजयपुर	अजयपुर, नागाळा म., गोंडसावरी, टेमटा, चक मरारसावली, मरार सावली माल, जांभार्ला, चिचपल्ली, निलजई, महादवाडी.	७	राजुरा	सास्ती	सास्ती, भडांगपूर रिठ, मानोली बु.
२७	अजयपुर	जुनोना	जुनोना, कारवा.	८	राजुरा	रामपूर	रामपूर, धोपटाळा, पेंढरी रिठ, माथरा.
चंद्रपुर तालुक्यामध्ये एकूण १०३ गावे असून सद्यःस्थितीत ३ मंडळ आणि २७ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ५ मंडळ निर्माण होतील.				९	राजुरा	राजुरा	राजुरा, चुनाळा, बामनवाडा.
				१०	राजुरा	आर्वी	आर्वी, बोटगाव, सुमठाणा, कापनगाव, खैरगाव रिठ.
तालुका राजुरा, उपविभाग-चंद्रपुर, जिल्हा चंद्रपूर				११	राजुरा	अहेरी	अहेरी, रुयाड रिठ, खामोना, कोची.
				१२	राजुरा	पांढरपौनी	पांढरपौनी, मुठरा, चंदनवाही, विहीरगाव रिठ, वांगी रिठ, मंगी बु., हरदोना खु., हरदोना बु., मंगी खु.
१	गोवरी	धिडशी	धिडशी, मारडा, निर्ली, चार्ली.	१३	राजुरा	मंगी बु.	मंगी बु., हरदोना खु., हरदोना बु., मंगी खु.
२	गोवरी	पेल्लोरा	पेल्लोरा, कुर्ली, वरोडा, किन्हेबोडी.	१४	विरूर स्टे.	चनाखा	चनाखा, सातरी, पंचाळा, कोहपरा, मनगाव रिठ.
३	गोवरी	साखरी	साखरी, पोवणी.	१५	विरूर स्टे.	विहीरगाव	विहीरगाव, मुर्ती, सिंधी, नलफडी.
४	गोवरी	चिंचोली खुर्द	चिंचोली खु., हिरापूर, कळमणा,				

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू

(१)	(२)	(३)	(४)
१६	विरूर स्टे.	धानोरा	धानोरा, कविठ पेठ, चिंचोली बु., अन्नुर, अंतरगाव.
१७	विरूर स्टे.	विरूर स्टे.	विरूर स्टे. केळझर, नवेगांव, भेंडाळा, खांबाळा.
१८	विरूर स्टे.	सुब्बई	सुब्बई, तुम्मागुडा, डोंगरगांव, चिंचाळा.
१९	विरूर स्टे.	टेंबुरवाही	टेंबुरवाही, जोगापूर रिट, चिरुड रिट, चिंचबोडी, सिसी, बेरडी.
२०	देवाडा	वरूर रोड	वरूर रोड, तुलाना, साखरवाही, गोरज रिट.
२१	देवाडा	सोंडो	सोन्डो, सोनुरी, कवठाळा रिट, सिंदोला रिट, भेदोडा, सुकडपल्ली.
२२	देवाडा	पाचगांव	पाचगांव, भुरकुंडा खु., भुरकुंडा बु., रानवेली.
२३	देवाडा	लक्कडकोट	लक्कडकोट, घोटटा, कोष्टाळा, खिर्डी.
२४	देवाडा	देवाडा	देवाडा, सिध्देवर, उमरझरा, काकडघाट.
२५	देवाडा	सोनापूर	सोनापूर, भेंडवी, येरगव्हाण, कावडगोंदी.

(१)	(२)	(३)	(४)
२६	देवाडा	ईसापूर	ईसापूर, जामणी, नोकारी बु., नोकारी खु., बांम्बेझरी, बैलमपूर, मानोली खु., हिरापूर.

राजुरा तालुक्यामध्ये एकूण १११ गावे असून सद्यःस्थितीत २ मंडळ आणि २६ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ४ मंडळ निर्माण होतील.

तालुका कोरपना, उपविभाग-राजुरा, जिल्हा चंद्रपूर.

१	गडचांदूर	गडचांदूर	गडचांदूर, खिर्डी, धामनगांव.
२	गडचांदूर	वडगांव	झुलबडी, वडगाव, इंजापूर, आसन बु., आसन खु.
३	गडचांदूर	उपरवाही	उपरवाही, थुद्रा, कुकूडसाथ.
४	गडचांदूर	बाखर्डी	बाखर्डी, निमणी, नवेगांव, तळोधी
५	गडचांदूर	लखमापूर	लखमापूर, कारवा, धुनकी.
६	नांदा	नांदा	नांदा, आवाळपूर, पल्लेझरी रिट.
७	नांदा	विरूर गाडे.	विरूर गाडे., सोनुरी, गाडेगांव, दानोदा रिट.
८	नांदा	भोयगाव	भोयगांव, एकोडी, जैतापूर, जेवरा रिट.
९	नांदा	नांदगांव	नांदगांव, कोराडी, खैरगाव, कवठाळा.

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
१०	नांदा	भारोसा	भारोसा, ईरई, बोरगाव, तामसी रिट.	१८	कोरपना	दुर्गाडी	दुर्गाडी, शिवापूर, मांगलहीरा, धिप्पा, गोविंदपूर, परसोडा.
११	नांदा	हिरापूर	हिरापूर, कारवाई, सांगोडा, कवितगांव रिट, पालगांव.	१९	नारंडा	अंतरगांव बु.	अंतरगांव बु., कढोली खु., चिचनवेगांव रिट, बोरी नवेगांव.
१२	नांदा	बिबी	बिबी, नोकारी, पिंपळगांव.	२०	नारंडा	वनसडी	वनसडी, खैरगाव रिट, चिचखोड रिट, चिंचोली, देहेगांव रिट, बेलगांव, पिपर्डी, सोनुरी.
१३	कोरपना	पारडी	पारडी, रूपापेठ, खडकी, उमरहीरा, मेंहदी, कोठोडा बु., रायपूर, कोठोडा खु.	२१	नारंडा	शेरज बु.	शेरज बु., शेरज खु., पिपरी, धोपटाळा, हेटी.
१४	कोरपना	कोरपना	कोरपना, कन्हाळगांव, कातलाबोडी, चोपन, अकोला, जेवरा.	२२	नारंडा	नारंडा	नारंडा, शिवनारंड, वनोजा, झोटींग.
१५	कोरपना	सावलहीरा	सावलहीरा, मांडवा, हातलोणी, खैरगांव, कुंकूडबोडी, केरामबोडी रिट, जांबूळधरा, टांगाळा, चन्नई बु. चन्नई खु.	२३	नारंडा	माथा	माथा, लोणी, देवघाट रिट, गणेश मोड, पारंबा रिट, कुसळ.
१६	कोरपना	येरगव्हाण	येरगव्हाण, धानोली, धानोली तांडा, कारगांव बु., बोरगांव बु., बोरगांव खु.	<p>कोरपना तालुक्यामध्ये एकूण ११३ गावे असून सद्यःस्थितीत २ मंडळ आणि २३ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ४ मंडळ निर्माण होतील.</p> <p>तालुका जिवती, उपविभाग-राजुरा, जिल्हा चंद्रपूर.</p>			
१७	कोरपना	कोडशी बु.	कोडशी बु., कोडशी खु., तांबाडी, गांधीनगर, तुळशी.	१	जिवती	जिवती	जिवती, नागापूर, लोलडोह, देवलागुडा, येरमीइसापूर, महापांडरवानी.
				२	जिवती	येल्लापूर	येल्लापूर, लांबोरी, शेडवाही,

अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू				अंतिम अधिसूचना प्रपत्र—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
३	जिवती	कोदेपूर	कमलापूर, सिंगारपठार. कोदेपूर, नारपठार, घारपना, करणकोंडी, मरकलमेटा.	१२	पाटण	आंबेझरी	धर्मारम, भोक्सापूर. आंबेझरी, पिटीगूडा १, मरकागोंदी, पल्लेझरी.
४	जिवती	वणी बुज.	वणी बुज., वणी खुर्द, गूडसेला.	१३	पाटण	पूनागूडा	पुनागूडा, भोईपठार, गणेरी.
५	जिवती	दमपूर मोहदा	दमपूर मोहदा, लभानगूडा, केकेझरी.	१४	टेकामांडवा	शेनगांव	शेनगांव, राहपली खुर्द, टेकाअर्जुनी, हिमायतनगर.
६	जिवती	नोकेवाडा	नोकेवाडा, हटकर गुडा, मांगगूडा, सेवादासनगर, परमडोली, महाराजगूडा, कोटा बुज., मुकदमगुडा.	१५	टेकामांडवा	टेकामांडवा	टेकामांडवा, मराईपाटण, धोडामांडवा, धोडाअर्जुनी.
७	जिवती	नगराळा	नगराळा, काकबन, खडकी रायपूर, गडपांढरवानी, आसापूर, कुसंबी, सारंगापूर.	१६	टेकामांडवा	चिखली खु.	चिखली खु., पालडोह, पाटागूडा, लेडीगूडा.
८	जिवती	धनकदेवी	धनकदेवी, जांबुळधरा, मरकागोंदी, कारगांव खुर्द.	१७	टेकामांडवा	कुंभेझरी	कुंभेझरी, पुडीयाल मोहदा, अंतापूर, पळसगुडा, येसापूर.
९	पाटण	पाटण	पाटण, टिटवी, चिखली बुज., जनकापूर.	१८	टेकामांडवा	भारी	भारी, शेडवाही, बाबापूर, सोरेकासा, राहपली बुज.
१०	पाटण	खडकी हि.	खडकी हिरापूर, टाटाकोहोड, डोगरगांव, गोविंदपूर.	जिवती तालुक्यामध्ये एकूण ८३ गावे असून सद्यःस्थितीत २ मंडळ आणि १८ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर ०१ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ०३ मंडळ निर्माण होतील.			
११	पाटण	नंदपा	नंदपा, पिटीगूडा २, बेलगाव,	चंद्रपूर जिल्ह्याचा गोषवारा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १८३६ गावे असून सद्यःस्थितीत ५० मंडळ, ४३२ तलाठी साझे आहेत, मंडळ पुनर्रचनेनंतर २३ वाढीव मंडळ निर्माण झाल्याने एकूण ७३ मंडळ निर्माण होतील.			
				चंद्रपूर :		आशुतोष सलिल,	
				दिनांक १५ फेब्रुवारी २०१८.		जिल्हाधिकारी, चंद्रपूर.	